

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिनस्त  
कार्यालयाकरीता पदे निर्माण करणेबाबत.

**महाराष्ट्र शासन**

**गृह विभाग**

शासन निर्णय क्र. ओपीओ - ३६०५/ प्र.क्र.-३(अ)/ पोल - ३,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२, दिनांक : १७ फेब्रुवारी, २००६.

- वाचा : १) पोलीस महासंचालक यांचे क्र. पोमसं-२६/४७/पदनिर्मिती/११०२१/२००५-०६,  
दिनांक १४-७-२००५.  
२) पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांचे क्र.१०७/सीपी/पीए/जनरल/०५, दिनांक १३-७-२००५.

**प्रस्तावना :**

महाराष्ट्र राज्यात उपलब्ध असलेले पोलीस दल, पोलीस दलाकडून पार पाडली जाणारे कामे व ती पार पाडताना येणा-या अडचणी याबाबत सविस्तर सादरीकरण दिनांक २-२-२००५ च्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत करण्यात आले होते. त्यावेळी सन १९६० च्या मानकानुसार आवश्यक असलेली किमान ११०२१ पदे निर्माण करण्यास मंत्रीमंडळाने तत्वतः मान्यता दिली होती. ही देण्यात आलेली मान्यता विचारात घेऊन पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या, शहराच्या लोकसंख्येत झालेली वाढ, त्यामुळे निर्माण झालेल्या वाहतुक समस्या, राज्यात झालेली औद्योगिक वाढ , आधुनिकीकरणामुळे गुन्ह्यांच्या प्रमाणात झालेली वाढ, आणि त्याचे बदललेले स्वरूप, नक्षलप्रस्त भागात वाढलेला तणाव इत्यादी बाबी विचारात घेऊन पोलीस बलाकरीता विविध संवर्गातील ११०२१ पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. सदरहू प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

**शासन निर्णय :-**

२. वरील प्रस्तावाचा मंत्रीमंडळाच्या दिनांक १९ ऑक्टोबर २००५ च्या झालेल्या बैठकीत सर्वांगीण विचार करून प्रस्तावाप्रमाणे विविध संवर्गातील ११०२१ पदे निर्माण करण्यास मंत्रीमंडळाने दिलेली मान्यता विचारात घेऊन सोबतच्या विवरणपत्र- अ मध्ये दर्शविल्याप्रमाणे पोलीस महासंचालक यांच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयाकरीता ८६९२ (आठ हजार सहाशे ब्यान्नव फक्त ) पदे निर्माण करून, ती भरण्यास शासन याद्वारे खालील अटीच्या अधीन राहून मान्यता देत आहे.

अ) उपरोक्त विवरणपत्र - अ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदाचे कार्यालयनिहाय वाटप सोबतच्या विवरणपत्र-ब मध्ये दर्शविण्यात आल्याप्रमाणे राहिल.

ब) विवरणपत्र -अ मध्ये दर्शविण्यात आलेली पदे त्यासाठी केलेल्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार भरण्यात

क्र.मा.प. २/-...

यावी. ज्या पदांच्या बाबतीत सेवाप्रवेश नियम तयार करण्यात आलेले नाहीत त्या पदांच्याबाबतीत सेवाप्रवेश नियम पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी तात्काळ करून शासनाकडून मान्य करून घ्यावेत. सेवाप्रवेश नियम मान्य झाल्यानंतर सदरहु पदे सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार भरण्याची कार्यवाही करावी.

क) वरील प्रमाणे निर्माण केलेल्या पदांवरील खर्च भागविण्यासाठी आवश्यक असणारी तरतुद निश्चित करून ती संबंधित घटक प्रमुखाकडे सोपविण्याची कार्यवाही पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी करावी. तसेच त्यांनी पदांवरील खर्च संबंधित शिर्षाखाली होईल या दृष्टीकोनातून योग्य ती उपाययोजना करावी. तसेच खर्च न होणारी रक्कम वेळीच प्रत्यार्पित करण्याची कार्यवाही करावी.


ड) वरील पदनिर्मितीमुळे निर्माण होणा-या नवीन कार्यालयासाठी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी वितीय अधिकार नियमावलीतील तरतुदीनुसार प्रदानीत केलेल्या शक्तीनुसार कार्यालय प्रमुख आणि आहरण व सवितरण अधिकारी घोषित करण्याची कार्यवाही करावी व त्याबाबतची माहिती शासनास कळवावी.

३. वरील पदनिर्मितीमुळे आवश्यक असणारे फर्निचर, गणवेश व इतर साधन सामुग्री इत्यादि अनावर्ती बाबींवरील खर्च भागविण्यासाठी रु.१०.१६ कोटी (दहा कोटी सोळा लाख रुपये फक्त) इतकी रक्कम मंजूर करून ती पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांकडे खर्चासाठी सुपुर्द करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदरहु रक्कमेबाबत महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी वरील परिच्छेद २ मधील "क" व "ड" मध्ये दर्शविल्याप्रमाणे कार्यवाही करावी.

४. यासंदर्भात होणारा खर्च पावसाळी अधिवेशनात "मागणी शिर्ष क्र. २०५५-पोलीस - शहर पोलीस - (२०५५-००९७) १०९, जिल्हा पोलीस (००) (०१) जिल्हा पोलीस बल (२०५५-०१६८)" याखाली मंजूर केलेल्या पुरवणी मागणीद्वारे केलेल्या तरतुदीतून भागविण्यात यावा.

५. हे आदेश वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.सीआर-४७०/०५/व्यय-८, दिनांक ८/११/२००५ व संकीर्ण १००५/प्रक्र.१७/अर्धोपाय, दिनांक १७.११.२००५ अन्वये मान्यता घेऊन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

  
(अ. न. नाईकनवरे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन, गृह विभाग.

प्रत - माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.

१) मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

२) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई..

३/-...

- ३) मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. राज्यमंत्री (गृह) यांचे स्वीय सहाय्यक.
- ५) प्रधान महालेखाकार, (लेखा परिक्षा)-१, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ६) महालेखापाल, महाराष्ट्र-१/२(लेखा व अनुज्ञेयता/लेखापरिक्षा) मुंबई/नागपूर.
- ७) पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ८) पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, अमरावती, नवी मुंबई, ठाणे.
- ९) सर्व पोलीस अधिक्षक, जिल्हा पोलीस अधिक्षक, महाराष्ट्र राज्य.
- १०) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
- ११) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १२) वित्त विभाग (व्यय-७/विनिमय) अर्थोपाय शाखा, मंत्रालय, मुंबई.
- १३) गृह विभागातील सर्व सह सचिव/उप सचिव/अवर सचिव/कार्यासन अधिकारी.
- १४) गृह विभागाच्या अधिनस्त असलेले सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख.
- १५) निवड नस्ती, पोल-३.

**विवरणपत्र "अ"**

**पोलीस दलासाठी निर्माण केलेल्या ८६१२ पदांचा उपशिर्षनिहाय तपशील दर्शविणारे विवरणपत्र.**

अ. क्र.	पदनाम	वेतनश्रेणी	ज्या उपशिर्षाखाली पद निर्माण करावयाचे आहे त्याचे नांव व त्या खालील पदांची संख्या								एकूण पदे
			०१- संचालन व प्रशासन (००) (००१) पोलीस निरीक्षकालय	१०१- जिल्हा पोलीस (०१) जिल्हा पोलीस दल	१११- रेल्वे पोलीस (००) (०१) रेल्वे पोलीस	१११- रेल्वे पोलीस- ०३- शिक्षण व प्रशिक्षण (००)(०१) पोलीस प्रशिक्षण विद्यालय	१०८- राज्य पोलीस मुख्यालय १०८(२) (१)	११२- बंदर पोलीस (००) (०१) नदी बंदर व सागरी पोलीस	१०१ गुन्हे अन्वेषण विभाग (००) (०१)	१०१ लाचलुचपत विरोधी केंद्र (००) (०३)	
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२
<b>राजपत्रित पदे</b>											
१	पोलीस अधीक्षक	१००००-३२५-१५२००	१	-	-	-	-	-	१	-	२
२	अपर पोलीस अधीक्षक	१००००-३२५-१५२००	-	-	-	३	-	-	-	-	३
३	पोलीस उप अधीक्षक	८०००-२७५-१३५००	४	१	-	-	-	-	१	-	६
४	पोलीस निरीक्षक	७४५०-२२५-११५००	५	११	१	५७	१	-	९	-	८४
५	सहाय्यक पोलीस निरीक्षक	६५००-२००-१०५००	-	३३	२	-	-	-	-	-	३५
६	जनसंपर्क अधिकारी	१००००-३२५-१५२००	१	-	-	-	-	-	-	-	१
७	सनदी लेखापाल	६५००-२००-१०५००	-	-	-	-	-	-	५	१	६
८	शासकीय दस्तऐवज परीक्षक	६५००-२००-१०५००	-	-	-	-	-	२	-	-	२
<b>अराजपत्रित पदे</b>											
९	पोलीस उप निरीक्षक	५५००-१७५-९०००	७३	२८	१	-	१	७९	७१	-	२५३
१०	सहा.पोलीस उप निरीक्षक	४५००-१२५-७०००	-	८५	-	५८	-	-	-	-	१४३
११	पोलीस हवालदार	४०००-१००-६०००	१८४	१०८१	११	१४२	५	१०६	२६	-	१५५५
१२	पोलीस नाईक	४०००-१००-६०००	-	९१७	-	-	-	-	-	-	९१७
१३	पोलीस शिपाई इन्स्ट्रक्टर	३०५०-७५-३९५०-८०-४५९०	१०४६	२१३१	११	४०	५	२९०	९३	-	३६३६
१४	चालक पोलीस शिपाई	३०५०-७५-३९५०-८०-४५९०	२६	७५०	-	-	-	-	५६	-	८३२
१५	सारंग	४०००-१२५-६०००	-	-	-	-	-	५३	-	-	५३
१६	इंजिन ड्रायव्हर	४०००-१००-६०००	-	-	-	-	-	५३	-	-	५३

१७	खलाशी	२६१०-६०-२९१०-६५-३३००-७०-४०००	-	-	-	-	-	१०६	-	-	१०६
१८	सहा.शा.दस्तऐवज परिक्षक	४५००-१७५-७०००	-	-	-	-	-	४	-	-	४
१९	छायाचित्रकार	४५००-१७५-७०००	-	-	-	-	-	४	-	-	४
२०	वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक	४०००-१००-६०००	-	-	-	-	-	४	-	-	४
२१	तंत्रज्ञ श्रेणी-१	४०००-१००-६०००	-	८	-	-	-	-	-	-	८
२२	तंत्रज्ञ श्रेणी-२	२६१०-६०-२९१०-६५-३३००-७०-४०००	-	१९	-	-	-	-	-	-	१९
२३	तंत्रज्ञ श्रेणी-३	२६१०-६०-२९१०-६५-३३००-७०-४०००	-	७७	-	-	-	-	-	-	७७
२४	तंत्रज्ञ श्रेणी-४	२६१०-६०-२९१०-६५-३३००-७०-४०००	-	९६	-	-	-	-	-	-	९६
२५	मोटार व्हेईकल फिटर	४०००-१००-६०००	-	१	-	-	-	-	-	-	१
२६	वीजतंत्री ग्रेड-१	४०००-१००-६०००	-	१	-	-	-	-	-	-	१
२७	मुख्य स्वयंपाकी	२७५०-७०-३८००	-	१	-	-	-	-	-	-	१
२८	सहाय्यक स्वयंपाकी	२६१०-६०-२९१०	-	२	-	-	-	-	-	-	२
२९	मेस सर्व्हंट	२५५०-५५-२६६०	-	३	-	-	-	-	-	-	३
३०	कार्यासन शिपाई	२५५०-५५-२६६०	-	१	-	-	-	-	-	-	१
३१	स्वीपर	२५५०-५५-२६६०	-	४	-	-	-	-	-	-	४
३२	कार्यालय अधीक्षक	५५००-१७५-९०००	१५	१८	-	१	-	२	१	-	३७
३३	प्रमुख लिपिक	५०००-१५०-८०००	३७	४४	-	४	-	४	२	-	९१
३४	वरिष्ठ श्रेणी लिपिक	४०००-१००-६०००	८१	१०७	-	२०	-	१४	६	-	२२८
३५	निम्नश्रेणी लघुलेखक	५५००-१७५-९०००	१४	१८	-	१	-	२	-	-	३५
३६	लिपिक- टंकलेखक	३०५०-७५-३९५०-८०-४५९०	१५०	१९८	-	२२	-	२८	११	-	४०९
	एकूण		१६३७	५६३५	२६	३४८	१२	७३७	२९६	१	८६९२

## विवरणपत्र - ब

पोलीस दलातील ८६९२ पदांचे कार्यालय निहाय वाटप दर्शविणा-या विवरणपत्राची एकत्रित सूची

अ.क्र.	घटक	मंजूर पदे
१	विशेष कृतीदल	३००
२	जनसंपर्क अधिकारी	१
३	सागरी किनारा सुरक्षा व्यवस्था	६८७
४	राज्य गुन्हे अन्वेषण विभाग - श्वान पथक	९१
५	प्रशिक्षण	३००
६	वाहतुक मदत केंद्र	१३२
७	शहर वाहतुक शाखा	३८४
८	शहर वाहतुक अतिरिक्त पदे	५२३
९	विशेष सुरक्षा विभाग	१००
१०	संनदी लेखापाल	६
११	बिनतारी संदेश विभाग	२००
१२	हस्त व छायाचित्रण	१४
१३	संगणक तज्ञ	२५
१४	राज्य गुन्हे अन्वेषण विभाग आर्थिक गुन्हे पथक	४१
१५	मोटर परिवहन विभाग	१,३२०
१६	जिल्हा पोलीस अधिक्षक/आयुक्तालय/मुख्यालय - जादा मनुष्यबळ	२,३४३
१७	'क' वर्ग पोलीस ठाणे - मनुष्यबळ	१,०६०
१८	जिल्हा पोलीस अधिक्षक/आयुक्तालय - महिला कक्ष	३६५
१९	पोलीस महासंचालक यांचे कार्यालय - मंत्रालयीन लिपीक वर्गीय पदे	८००
	एकुण	८६९२

**(१) विशेष कृतीदल संवर्गातील पदे (३००)**

अ.क	कार्यालयाचे नांव	पदांचा तपशील					एकूण
		पोलीस अधीक्षक	पोलीस उप अधीक्षक	पोलीस उप निरीक्षक	पोलीस शिपाई	चालक पोलीस शिपाई	
१	विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षल विरोधी अभियान, नागपूर	१	४	१९	२५०	२६	३००

**(२) जनसंपर्क अधिकारी संवर्गातील पद (०१)**

अ.क	कार्यालयाचे नांव	पदांचा तपशील	एकूण
		जनसंपर्क अधिकारी	
१	पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई	१	१

**(३) सागरी किनारा सुरक्षा व्यवस्थेसाठी पदे (६८७)**

अ.क	कार्यालयाचे नांव	पदांचा तपशील						एकूण
		पोलीस उपनिरीक्षक	पोलीस हवालदार	पोलीस शिपाई	सारंग	इंजिन ड्रायव्हर	खलाशी	
१	ठाणे (ग्रामिण)	२४+३*	३२+४*	८८+८*	१६+१*	१६+१*	३२+४*	२०८+२१*
२	रायगड	१५+१*	२०+२*	५५+६*	१०+१*	१०+१*	२०+२*	१३०+१३*
३	रत्नागिरी	१५+१*	२०+२*	५५+६*	१०+२*	१०+१*	२०+२*	१३०+१३*
४	सिंधुदुर्ग	९+१*	१२+१*	३३+३*	६+१*	६+१*	१२+१*	७८+८*
६	नवी मुंबई	९+१*	१२+१*	३३+३*	६+१*	६+१*	१२+१*	७८+८*
	एकूण (*-१०% रजा बदलीसाठी राखीव)	७२+७*	९६+१०*	२६४+२६*	४८+५*	४८+५*	९६+१०*	६२४+६३*

**(४) राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (श्वान पथक) - पदे(९१)**

अ.क्र.	आयुक्तालय/जिल्हा	पदांचा तपशिल				
		पो.उ.नि.	पो.हवा.	पो.शि.	चा.पो.शि.	एकुण
१	लातूर	१	२	२	२	७
२	सांगली	१	२	२	२	७
३	नविमुंबई	१	२	२	२	७
४	पोलीस अधिक्षक, लोह.नागपूर	१	२	२	२	७
५	बुलढाणा	१	२	२	२	७
६	वाशिम	१	२	२	२	७
७	गोंदिया	१	२	२	२	७
८	हिंगोली	१	२	२	२	७
९	नंदुरबार	१	२	२	२	७
१०	यवतमाळ	१	२	२	२	७
११	वर्धा	१	२	२	२	७
१२	भंडारा	१	२	२	२	७
१३	जालना	१	२	२	२	७
	एकुण	१३	२६	२६	२६	९१

**(५) प्रशिक्षणसाठी पदे (३००)**

अ.क्र.	आयुक्तालय/जिल्हा	पदांचा तपशिल					
		अति.पो.अ.	पो.नि.	सहा.पो. उ.नि.	पो.हवा.	पो.शि.	एकुण
१	मपोअ नाशिक	३	२	२५	०	०	३०
२	पोप्रवि.मरोळ	०	६	१५	६	०	२७
३	पोप्रवि नानविज	०	५	०	२०	६	३१
४	पोप्रवि अकोला	०	५	०	७	६	१८
५	पोप्रवि खंडाळा	०	३	३	१२	६	२४
६	पोप्रवि जालना	०	८	०	१५	६	२९
७	पोप्रवि नागपूर	०	८	१५	२	४	२९
८	पोप्रवि धुळे	०	१०	०	४०	६	५६
९	पोप्रवि शांतिनिकेतन बाभुळगांव लातूर	०	१०	०	४०	६	५६
	एकुण	३	५७	५८	१४२	४०	३००



**(६) वाहतूक मदत केंद्रासाठी - १३२ पदे**

अ.क	कार्यालयाचे नांव	पदांचा तपशिल				पोलीस शिपाई
		पोलीस उपनिरीक्षक	पोलीस हवालदार	पोलीस शिपाई	चालक पोलीस शिपाई	
१	पोलीस अधीक्षक पुणे ग्रामिण (इंदापूर)	३	३	२४	३	३३
२	पुणे ग्रामिण आळेफाटा	३	३	२४	३	३३
३	पोलीस अधीक्षक धुळे (शिरपूर)	३	३	२४	३	३३
४	पोलीस अधीक्षक बुलढाणा (मलकापूर)	३	३	२४	३	३३
एकूण		१२	१२	९६	१२	१३२

**(७) शहर वाहतूक शाखे साठी पदे (३८४)**

अ.क	कार्यालयाचे नांव	पदांचा तपशिल			एकूण
		पोलीस उपनिरीक्षक	पोलीस हवालदार	पोलीस शिपाई	
१	पोलीस अधीक्षक, जालना	१	४	१५	२०
२	अ) पोलीस अधीक्षक, सातारा - (कराड)	२	६	२२	५०
	ब) पोलीस अधीक्षक सातारा	१	४	१५	
३	पुणे ग्रामीण (बारामती)	२	६	२२	३०
४	पोलीस अधीक्षक, सांगली	२	९	३९	५०
५	पोलीस अधीक्षक, चंद्रपूर	१	४	१५	२०
६	पोलीस अधीक्षक जळगांव (भुसावळ)	१	४	१५	२०
७	पोलीस अधीक्षक, जळगांव	२	८	३९	४९
८	पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रा.) मालेगांव	१	४	१६	२१
९	पोलीस अधीक्षक, ठाणे - मिरा भाईंदर	१	४	१६	२१
१०	पोलीस अधीक्षक, नांदेड	२	८	३२	४२
११	पोलीस अधीक्षक, अहमदनगर- शिर्डी	१	४	१६	२१
१२	पोलीस अधीक्षक, कोल्हापूर	१	४	१५	२०
१३	पोलीस अधीक्षक, बुलढाणा	१	४	१५	२०
एकूण		१९	७३	२९२	३८४

**(८) शहर वाहतूक करिता अतिरिक्त पदे (५२३)**

अ.क	कार्यालयाचे नांव	पदांचा तपशिल				एकूण
		पोलीस निरीक्षक	पोलीस उपनिरीक्षक	पोलीस हवालदार	पोलीस शिपाई	
१	ठाणे	१	५	२०	८०	१०६
२	नवी मुंबई	१	३	१५	६०	७९
३	पुणे	२	१०	४०	१६०	२१२
४	नागपूर	१	५	२०	८०	१०६
५	अकोला	-	-	४	१६	२०
	एकूण	८	२३	९९	३९६	५२६

**(९) विशेष सुरक्षा विभागाकरिता पदे (१००)**

अ.क	कार्यालयाचे नांव	पदांचा तपशिल				एकूण
		पोलीस निरीक्षक	पोलीस उपनिरीक्षक	सशस्त्र पोलीस शिपाई	पोलीस शिपाई (चालक)	
१	विशेष सुरक्षा विभाग आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई	३	३०	३७	३०	१००
	एकूण	३	३०	३७	३०	१००

**(१०) सनदी लेखापाल - ६ पदे**

अ.क	पदनाम	पदांचा तपशिल						एकूण
		पुणे शहर, गु.अ.वि	नागपूर शहर, गु.अ.वि	ठाणे शहर, गु.अ.वि	कोल्हापूर गु.अ.वि.	औरंगाबाद, गु.अ.वि	लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई	
१	सनदी लेखापाल	१	१	१	१	१	१	६
	एकूण	१	१	१	१	१	१	६

## (११) बिनतारी संदेश विभाग - २०० पदे

अ.क्र.	घटक	पदांचा तपशिल										
		पो.नि. अभि यांत्रिक ी	पो.नि. वाहतुक	पो. उ.नि. अभि.	पोउपनि वाहतुक	सपोउप निरे.यां	सपोउप नि प्र यं चा	पो.हवा यं.चा.	पो.हवा विज तंत्री	पो.हवा स्तंभ कारागिर	पोशि रुर्मशाळा	एकुण
१	मुंबई शहर उत्तर नियंत्रण कक्ष	१	१	२	४	४	२	६	०	०	०	२०
२	नाशिक शहर	०	०	१	१	५	३	६	१	१	०	१८
३	सोलापूर शहर	०	०	१	१	५	३	६	१	१	०	१८
४	अमरावती शहर	१	०	१	१	४	३	६	१	१	०	१८
५	औरंगाबाद ग्रामीण	०	०	१	१	५	३	६	१	१	०	१८
६	नंदुरबार	०	०	०	०	२	२	६	१	१	०	१२
७	हिंगोली	०	०	१	१	४	२	६	१	१	०	१६
८	वाशिम	०	०	०	०	४	२	६	१	१	०	१४
९	लातूर	०	०	०	०	६	२	४	२	०	२	१६
१०	गोंदिया	०	०	०	१	३	३	५	१	१	०	१४
११	रत्नागिरी	०	०	०	०	३	२	३	१	०	०	९
१२	सिंधुदुर्ग	०	०	०	०	२	३	४	१	०	०	१०
१३	संचालक पोलीस कार्यालय व्ही सेंट नेटवर्ग कंट्रोल सेंटर	०	०	१	०	०	४	४	०	०	०	९
१४	पो अ बि सं पश्चिम विभाग पुणे	०	०	०	१	१	१	१	०	०	०	४
१५	पो अ बि सं पूर्व विभाग नागपूर	०	०	०	१	१	१	१	०	०	०	४
	एकुण	२	१	८	१२	५०	३५	७०	१२	८	२	२००

**(१२) राज्य गुन्हे अन्वेषण विभाग - हस्त व छायाचिणासाठी पदे (१४)**

अ.क	कार्यालयाचे नांव	पदनाम व पदसंख्या				एकूण
		शासकीय दस्तऐवज परीक्षक	सहा.शासकीय दस्त.परीक्षक	छायाचित्रकार	वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक	
१	पुणे	१	१	१	१	४
२	नागपूर	-	१	१	१	३
३	मुंबई	१	१	१	१	४
४	औरंगाबाद	-	१	१	१	३
	एकूण	२	४	४	४	१४

**(१३) राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, संगणक तंत्रज्ञांची - २५ पदे**

अ.क	कार्यालयाचे नांव	पदनाम व पदसंख्या			एकूण
		पोलीस उप अधीक्षक	पोलीस निरीक्षक	पोलीस उप निरीक्षक	
१	राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे (संगणक कक्ष)	१	४	२०	२५
	एकूण	१	४	२०	२५

**(१४) राज्य गुन्हे अन्वेषण आर्थिक स्वरूपाचे गुन्हे पथकासाठी - ४१ पदे**

अ.क	कार्यालयाचे नांव	पदनाम व पदसंख्या				एकूण
		पोलीस अधीक्षक	पोलीस निरीक्षक	पोलीस उप निरीक्षक	पोलीस शिपाई	
१	राज्य गुन्हे अन्वेषण विभाग	१	२	८	३०	४१
	एकूण	१	२	८	३०	४१

## (१५) मोटार परिवहन विभाग - १३२० पदे

पदांचा तपशिल

अ.क्र.	जिल्हा/घटक	पदांचा तपशिल														
		पो. उप अधि क्षक	पोलीस हवाल दार	पो. नाईक	पु.शि	तंत्रज्ञ श्रेणी १	तंत्रज्ञ श्रेणी २	तंत्रज्ञ श्रेणी ३	तंत्रज्ञ श्रेणी ४	पो.शि तांत्रिक	मुख्य स्वयं पाकी	सहा. स्वयं पाकी	मेस सर्व्हंट	कार्यालयीन शिपाई	वेट स्वीपर	एकुण
१	कोल्हापूर	०	१	२	७	०	०	२	२	०	०	०	०	०	०	१४
२	पुणे ग्रामीण	०	३	९	३०	०	२	३	४	०	०	०	०	०	०	५१
३	सातारा	०	२	५	१३	०	०	१	२	०	०	०	०	०	०	२३
४	सांगली	०	२	५	१४	०	०	२	२	०	०	०	०	०	०	२५
५	सोलापूर ग्रामीण	०	२	६	१९	०	१	१	१	०	०	०	०	०	०	३०
६	सोलापूर शहर	०	२	६	१८	०	०	२	३	०	०	०	०	०	०	३१
७	पुणे शहर	०	७	१८	५१	१	१	७	८	०	०	०	०	०	०	९३
८	लोहमार्ग पुणे	०	१	१	४	०	०	०	०	०	०	०	०	०	०	६
९	बिनतारी संदेश पुणे	०	१	२	४	०	०	०	०	०	०	०	०	०	०	७
१०	ठाणे ग्रामीण	०	३	७	१९	१	१	३	२	०	०	०	०	०	०	३६
११	रायगड	०	३	६	१८	०	०	२	३	०	०	०	०	०	०	३२
१२	रत्नागिरी	०	२	५	१४	०	०	२	०	०	०	०	०	०	०	२३
१३	सिंधुदुर्ग	०	१	३	१०	०	०	१	२	०	०	०	०	०	०	१७
१४	ठाणे शहर	०	६	१५	४२	१	२	६	८	०	०	०	०	०	०	८०
१५	नवीमुंबई	०	२	४	१२	०	१	२	२	०	०	०	०	०	०	२३
१६	लोहमार्ग मुंबई	०	१	३	११	०	०	०	०	०	०	०	०	०	०	१५
१७	जळगांव	०	२	४	११	०	०	२	३	०	०	०	०	०	०	२२
१८	धुळे	०	१	२	५	०	०	१	१	०	०	०	०	०	०	१०
१९	नंदुरबार	०	१	३	९	१	१	१	२	०	०	०	०	०	०	१८
२०	नाशिक शहर	०	१	४	१०	०	१	३	२	०	०	०	०	०	०	२१
२१	मपोअ नाशिक	०	०	०	२	०	०	०	०	०	०	०	०	०	०	२
२२	नाशिक ग्रामीण	०	२	४	१३	०	०	०	०	०	०	०	०	०	०	१९
२३	अहमदनगर	०	१	३	११	०	०	०	०	०	०	०	०	०	०	१५
२४	औरंगाबाद (ग्रा.)	०	२	६	१८	०	०	२	२	०	०	०	०	०	०	३०
२५	जालना	०	२	५	१६	०	०	१	२	०	०	०	०	०	०	२६
२६	हिंगोली	०	१	२	७	०	०	०	१	०	०	०	०	०	०	११
२७	बीड	०	१	३	८	०	०	१	२	०	०	०	०	०	०	१५

२८	उस्मानाबाद	०	२	५	१३	०	०	१	२	०	०	०	०	०	०	२३
२९	औरंगाबाद शहर	०	२	५	१९	१	१	३	४	०	०	०	०	०	०	३५
३०	नागपूर ग्रामीण	०	२	४	११	०	०	२	२	०	०	०	०	०	०	२१
३१	भंडारा	०	२	४	१३	०	०	१	२	०	०	०	०	०	०	२२
३२	वर्धा	०	१	३	११	०	०	२	२	०	०	०	०	०	०	१९
३३	नागपूर शहर	०	५	१४	३९	१	२	६	८	०	०	०	०	०	०	७५
३४	गोंदिया	०	२	५	१४	०	१	२	२	०	०	०	०	०	०	२६
३५	लोहमार्ग नागपूर	०	१	१	४	०	०	०	०	०	०	०	०	०	०	६
३६	गडचिरोली	०	९	२३	६८	०	०	०	०	०	०	०	०	०	०	१००
३७	चंद्रपूर	०	२	४	११	०	०	०	०	०	०	०	०	०	०	१७
३८	अमरावती(ग्रा.)	०	२	६	१८	०	१	१	२	०	०	०	०	०	०	३०
३९	अमरावती(श.)	०	१	३	७	०	०	२	२	०	०	०	०	०	०	१५
४०	अकोला	०	१	३	११	०	०	२	२	०	०	०	०	०	०	१९
४१	बुलढाणा	०	१	४	११	०	१	१	२	०	०	०	०	०	०	२०
४२	यवतमाळ	०	३	६	१९	०	१	१	२	०	०	०	०	०	०	३२
४३	वाशिम	०	१	२	११	१	१	१	२	०	०	०	०	०	०	१९
४४	नांदेड	०	६	१५	४५	१	१	४	४	०	०	०	०	०	०	७६
४५	लातूर	०	२	६	१६	०	०	२	२	०	०	०	०	०	०	२८
४६	परभणी	०	२	४	१३	०	०	१	२	०	०	०	०	०	०	२२
४७	पो.उ.म.नि. प्रशिक्षण, पुणे	१	०	०	०	२*	०	०	०	६	१	२	४	१	३	२०
	एकुण	१	१००	२५०	७५०	१०	१९	७७	९६	६	१	२	४	१	३	१,३२०

\* वीजतंत्री ग्रेड-१ आणि मोटार व्हेईकल-१ फीटर या संवर्गातील प्रत्येकी एक या प्रमाणे दोन पदांचा समावेश हा तंत्रज्ञ श्रेणी-१ या संवर्गात करण्यात आला आहे.

(१६) जिल्हा पोलीस अधीक्षक/पोलीस आयुक्तलय मुख्यालयाकरीता जादा मनुष्यबळ - २३४३ एते

एच-1529 -8अ

अ.क्र.	घटक		जिल्ह्यांचे नांव																			एकूण
			हिं गो ली	नवी मुंबई	वा शि म	नंदुर बार	सोला पूर शहर	नाशिक शहर	पुणे ग्रामीण	नाशिक ग्रामीण	भंडारा	गोंदिया	अमरावती ग्रामीण	यवतमाळ	चंद्रपुर	सांगली	बीड	औरंगाबाद ग्रामीण	बुलढाणा	ठाणे शहर	ठाणे ग्रामीण	
१	कंपनी ऑर्डरली	पो. हवा	१	२	१	१	१	१	१	१	०	०	४	०	०	०	०	०	०	०	०	१३
		पो. ना.	१	०	१	०	०	०	०	१	०	०	२	०	०	१	०	०	०	४	१६	२६
		पो. शि.	१	१	०	०	१	०	१	०	०	०	३	०	०	०	०	०	०	४	३०	४१
२	स्टोअर ऑर्डरली	पो. हवा	१	२	१	१	१	१	१	१	०	०	४	०	१	०	१	१	१	०	०	१७
		पो. ना.	२	०	०	०	०	०	०	१	०	०	२	०	०	१	०	२	१	४	०	१३
		पो. शि.	२	३	१	१	२	१	१	०	०	०	३	०	१	०	८	२	१	६	०	३२
३	हस्त मुद्रा चालक	पो. हवा	१	२	१	१	०	१	२	०	१	०	३	०	०	०	०	०	१	०	०	१३
		पो. ना.	२	०	०	०	०	०	०	०	०	०	२	०	०	०	०	०	१	०	०	५
		पो. शि.	२	४	१	१	०	१	२	०	१	०	३	०	०	०	०	०	१	०	०	१६
४	लेखनिक	पो. हवा	१	१	१	१	१	१	१	१	०	०	०	१	०	०	०	०	०	०	०	९
		पो. ना.	२	०	०	०	०	०	०	१	१	०	०	२	०	१	०	०	०	०	०	७
		पो. शि.	२	३	०	०	१	०	२	०	२	०	०	०	०	२	०	०	०	०	०	१२

५	कवायत निदेशक	पो. हवा	१	१	३	३	४	३	४	२	०	४	४	०	१	०	१	२	१	०	०	३४
		पो. ना.	०	०	०	०	०	१	५	४	०	०	१०	७	०	२	५	३	२	१०	१०	५९
		पो. शि.	०	५	०	०	०	०	५	२	०	०	१२	०	२	०	०	३	६	१०	१०	५५
६	बिगुलर	पो. हवा	०	१	०	०	४	०	०	०	०	०	०	०	१	०	०	०	१	०	०	७
		पो. ना.	०	८	०	१	०	०	०	२	०	०	२	१	०	१	०	१	१	०	०	१७
		पो. शि.	२	०	३	२	४	४	५	१	०	२	४	४	१	१	०	२	२	५	०	४२
७	शस्त्रागार	पो. हवा	२	३	१	३	२	२	०	१	१	२	०	०	१	२	०	२	१	०	०	२३
		पो. ना.	०	५	०	२	०	०	०	२	१	०	२	०	०	०	०	४	१	३	०	२०
		पो. शि.	३	६	२	२	८	२	५	४	१	०	२	०	२	४	०	४	२	१७	०	६४
८	राखीव	पो. हवा	०	२२	१०	२	०	०	६	३	९	१०	१	९	०	२	१	२	३	०	०	८०
		पो. ना.	३	४७	४४	२२	३०	०	७	८	१८	२४	१	५	५	६	०	१	६	४३	३७	३०७
		पो. शि.	६	५७	१९	२५	१	१	४	९	३१	४२	१	२४	१	९	१२	२	६	१६०	१६२	५७२
९	बैन्ड पथक	पो. हवा	२	४	३	२	३	३	३	३	०	३	०	०	१	०	१	३	०	०	०	३१
		पो. ना.	०	०	०	३	०	२	०	०	०	४	४	०	०	०	०	४	०	२	४	२३
		पो. शि.	३	१६	१३	१०	१३	०	७	१३	२	४	१०	०	८	०	५	१२	०	४	४	१२४



१०	कैदी सुरक्षा	पो. हवा	१	१०	१	२	४	५	०	८	४	०	०	०	५	२	०	०	१	०	०	१३
		पो. ना.	२	१५	०	२	०	२५	१०	८	३	०	०	०	१०	०	०	०	२	२७	८	११२
		पो. शि.	०	१२	६	४	२०	४०	०	१६	५	०	५	०	१०	३	०	०	६	५०	१८	१९५
११	तुरंग रक्षक/ पिकेट गार्ड	पो. हवा	०	०	६	१२	०	०	२	०	२	०	०	०	०	४	०	०	०	०	०	२६
		पो. ना.	३	०	०	११	०	०	४	०	३	०	०	०	०	३	०	०	३	०	०	२७
		पो. शि.	०	०	३०	२७	०	०	१६	०	५	०	०	०	०	६	०	०	१३	०	०	९७
१२	क्वार्टर गार्ड	पो. हवा	०	५	०	२	०	०	०	०	२	१	१	०	०	०	६	०	०	०	०	१७
		पो. ना.	०	१५	०	४	०	०	४	०	२	२	२	०	०	०	१०	०	०	०	०	३९
		पो. शि.	४	१०	०	३	०	०	२	०	१	२	०	०	०	०	०	०	१३	०	०	३५
१३	लाईन पिकेट	पो. हवा	०	०	०	०	०	३	०	०	०	०	१	०	०	०	०	०	०	०	०	४
		पो. ना.	०	०	०	०	०	२	०	३	१	०	०	०	०	०	०	०	२	०	०	८
		पो. शि.	०	१५	०	०	०	१	०	२	०	०	०	०	०	०	०	०	४	०	०	२२
१४	आश्रुधुर पथक	पो. हवा	०	६	२	०	०	०	०	०	१	०	०	०	०	०	०	०	१	०	०	१०
		पो. ना.	०	०	०	०	०	०	०	०	१	०	०	०	०	०	०	०	१	२	०	४
		पो. शि.	०	१६	०	०	०	०	०	३	२	०	२	०	०	०	०	०	१	१२	०	३६

१५	शस्त्र गृह कर्तव्य	पो. हवा	०	१	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	१
		पो. ना.	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
		पो. शि.	०	२	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	२	१	५
१६	एकुण	पो. हवा	१०	६०	३०	३०	२०	२०	२०	२०	२०	१८	१०	१०	१०	१०	१०	१०	०	०	३२८
		पो. ना.	१५	९०	४५	४५	३०	३०	३०	३०	३०	२७	१५	१५	१५	१५	१५	१५	१००	७५	६६७
		पो. शि.	२५	१५०	७५	७५	५०	५०	५०	५०	५०	४५	२८	२५	२५	२५	२५	२५	३००	२२५	१,३४८
	एकुण		५०	३००	१५०	१५०	१००	१००	१००	१००	१००	१०	५३	५०	५०	५०	५०	५०	४००	३००	२,३४३

**(१७) - महाराष्ट्र राज्यातील 'क' वर्ग पोलीस ठाणाची माहिती - १०६० पदे.**

अ.क्र	पोलीस घटकाचे नाव	पोलीस ठाणे	पदांचा तपशिल		एकूण पदे
			पोलीस हवालदार	पोलीस शिपाई	
१.	ठाणे शहर	मानपाडा	२	३	५
		हिललाईन	२	३	५
		बदलापूर	२	३	५
		अंबरनाथ (पु.)	२	३	५
		डोंबिवली (पु.)	२	३	५
२.	पुणे शहर	निगडी	२	३	५
		विश्रुतवाडी	२	३	५
		भोसरी	२	३	५
३.	लोहमार्ग मुंबई	डोंबिवली	२	३	५
		कर्जत	२	३	५
		पालघर	२	३	५
		वडाळा	२	३	५
		पनवेल	२	३	५
४.	ठाणे ग्रामीण	तारापूर	२	३	५
		घोलवड	२	३	५
		वाणगाव	२	३	५
		मोखाडा	२	३	५
		विक्रमगड	२	३	५
		किन्हवली	२	३	५
		कुळगाव	२	३	५
		कसारा	२	३	५
		सफळी	२	३	५
५.	रायगड	पोलादपूर	२	३	५
		माथेरान	२	३	५
६.	रत्नागिरी	मंडनगड	२	३	५
७.	सिंधुदूर्ग	वैभववाडी	२	३	५
		ओरस	२	३	५

८.	कोल्हापूर	नेसरी	२	३	५
		पन्हाळा	२	३	५
		गगनबावडा	२	३	५
९.	पुणे ग्रामीण	नारायणगाव	२	३	५
		घोडेगाव	२	३	५
		पोड	२	३	५
		वेल्हा	२	३	५
		सासवड	२	३	५
		जेजूरी	२	३	५
		तळेगावढमढेरे	२	३	५
		मनचर	२	३	५
		ओतूर	२	३	५
		वालचंदनगर	२	३	५
१०.	सातारा	वाठर	२	३	५
		ढेबेवाडी	२	३	५
		औघ	२	३	५
		कोयनानगर	२	३	५
		तळबीड	२	३	५
११.	सांगली	कोकरुड	२	३	५
		उमदी	२	३	५
		कासेगाव	२	३	५
		कुरळप	२	३	५
		चिचणीवांगी	२	३	५
		पलूस	२	३	५
१२.	सोलापूर ग्रामीण	वळसंग	२	३	५
		मंडुप	२	३	५
		पांगरी	२	३	५
		वेळापूर	२	३	५
		नातेपूते	२	३	५
		माडा	२	३	५
१३.	धुळे	थाळनेर	२	३	५
		पिंपळनेर	२	३	५
		निजामपूर	२	३	५

१४.	जळगाव	अदावड	२	३	५
		बोधवड	२	३	५
		चोपडा	२	३	५
		नारवड	२	३	५
		पिंपळगाव	२	३	५
१५.	अहमदनगर	राजूर	२	३	५
१६.	नंदुरबार	सारंगखेडा	२	३	५
		घाडगाव	२	३	५
		मोळगी	२	३	५
		म्हसवड	२	३	५
१७.	नागपूर ग्रामीण	वेलतूर	२	३	५
		बैला	२	३	५
		जलालखेडा	२	३	५
		केलोड	२	३	५
		देवळपार	२	३	५
१८.	वर्धा	गिराड	२	३	५
		वडनेर	२	३	५
		खारंगना	२	३	५
		अलीपूर	२	३	५
		समूद्रपूर	२	३	५
		देहगावगोसावी	२	३	५
१९	भंडारा	मोहाडी	२	३	५
		आंढळगाव	२	३	५
		अडयाळ	२	३	५
		जव्हारनगर	२	३	५
		शिहोरा	२	३	५
		पांतादूर	२	३	५
२०.	गोंदिया	सातेकसा	२	३	५
		गंगाझरी	२	३	५
		दुगीपार	२	३	५
		चिचगड	२	३	५
		देवरी	२	३	५
		गोरेगाव	२	३	५

२१	चंद्रपुर	पाथरी	२	३	५
		शेगांव	२	३	५
		भिसी	२	३	५
		कोरपना	२	३	५
		टेकमांडवा	२	३	५
		विरर	२	३	५
२२	अमरावती ग्रामीण	मंगरुळ	२	३	५
		लोणी	२	३	५
		खोलापूर	२	३	५
		आसेगां	२	३	५
		खल्लार	२	३	५
		कु-हा	२	३	५
		शे.घाट	२	३	५
		बेनाडा	२	३	५
		शिरखेड	२	३	५
		माहुली	२	३	५
		शिरजगांव	२	३	५
		पझोट	२	३	५
		येवदा	२	३	५
		रहिमपुर	२	३	५
२३	यवतमाळ	वडगाव	२	३	५
		पाटण	२	३	५
		वडकी	२	३	५
		मुकुटबन	२	३	५
		खंडाळा	२	३	५
		पोपळी	२	३	५
		बिटरगाव	२	३	५
		दारटी	२	३	५
		पारवा	२	३	५
		शिरपूर	२	३	५
		लडखेड	२	३	५

२४.	बुलढाणा	धामणगाव	२	३	५
		हिवरखेड	२	३	५
		जानेफळ	२	३	५
		अमदापूर	२	३	५
		ढोणगाव	२	३	५
		अधेरा	२	३	५
		किनगावराजा	२	३	५
		साखरखेडा	२	३	५
		ढाड	२	३	५
		पिंपळगावराजा	२	३	५
		जळंब	२	३	५
२५.	अकोला	दहीहंडा	२	३	५
		चात्री	२	३	५
		उरळ	२	३	५
		माना	२	३	५
२६.	वाशिम	धानज	२	३	५
		आसेगाव	२	३	५
		जवळका	२	३	५
		अंसिंग	२	३	५
२७.	औरंगाबाद ग्रामीण	सोयेगाव	२	३	५
		वीरगाव	२	३	५
		शिवार	२	३	५
		देवगाव	२	३	५
		वाडेडबाजार	२	३	५
		एमआयडीसी पेठण	२	३	५
		शिल्लोढ	२	३	५
		कारमाड	२	३	५
		फुलमरी	२	३	५
		पारधा	२	३	५
२८.	जालना	हंसनाबाद	२	३	५
		गोडी	२	३	५
		मौजपूरी	२	३	५
		मौजपूरी	२	३	५

२९.	बीड	पिंपळनेर	२	३	५
		सिरसाळा	२	३	५
		तलवडा	२	३	५
		चकलंबा	२	३	५
		बदापुर	२	३	५
		युसुफवडगाव	२	३	५
		अंभोरा	२	३	५
३०.	उस्मानाबाद	अंबी	२	३	५
३१.	नांदेड	तामसा	२	३	५
		उमरी	२	३	५
		मंठा	२	३	५
		माहूर	२	३	५
		लिंबगाव	२	३	५
		माळाकोळी	२	३	५
		सोनखेड	२	३	५
		लोहा	२	३	५
		कुंदुर	२	३	५
		मरखेळ	२	३	५
		मुक्रमाबाद	२	३	५
		कोढळवाडी	२	३	५
		मांडवी	२	३	५
		बारड	२	३	५
३२	लातूर	रेनापूर	२	३	५
		गातेगाव	२	३	५
		भाडा	२	३	५
		वडोणा	२	३	५
		किर्नागाव	२	३	५
		शिरूरअनंतपाळ	२	३	५
		एमआयडीसी	२	३	५
		जळक्रेट	२	३	५
		औरादशहाजनी	२	३	५
		बामणी	२	३	५
३३.	परभणी	देठाणा	२	३	५
		ताडकळस	२	३	५



३४.	हिंगोली	नरसी	२	३	५
		बासंबा	२	२	०
		कुरुंडा	२	३	०
३५.	लोहमार्ग पुणे	अहमदनगर	२	३	०
३६.	लोहमार्ग नागपूर	नागपूर	२	३	०
		मोदिया	२	३	५
		बडनेरा	२	३	५
		वर्धा	२	३	५
		इतवारी	२	३	५
		अकोला	२	३	५
		मनमाड	२	३	०
		चाळीसगाव	२	३	५
		नंदुरबार	२	३	५
		भुसावळ	२	३	५
		जळंब	२	३	५
		परळीवैजनाथ	२	३	५
		पुर्णा	२	३	५
		इगतपूरी	२	३	५
		नाशिक रोड	२	३	०
		जालना	२	३	०
		एकुण संख्याबळ	४२४	६३६	१०६०

**(१८) पोलीस आयुक्तालय/जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या आस्थापनेवर महिला कक्ष स्थापन करणे - ३६५ पदे**

अ.क्र.	पोलीस घटक कार्यालयाचे नाव	पदांचे नाव (पद संख्या)					एकूण
		पोलीस निरीक्षक	सहा.पो. नि.	पोलीस उपनिरीक्षक	पोलीस हवालदार	पोलीस शिपाई	
१	२	३	४	५	६	७	८
१.	पोलीस आयुक्त,पुणे	१	—	१	५	५	१२
२.	पोलीस आयुक्त,ठाणे	१	--	१	५	५	१२
३.	पोलीस आयुक्त,नागपूर शहर	१	--	१	५	५	१२
४.	पोलीस आयुक्त,औरंगाबाद शहर	१	--	१	५	५	१२
५.	पोलीस आयुक्त,नाशिक शहर	१	--	१	५	५	१२
६.	पोलीस आयुक्त,सोलापूर शहर	१	--	१	५	५	१२
७.	पोलीस आयुक्त,नवी मुंबई	१	--	१	५	५	१२
८.	पोलीस आयुक्त,अमरावती शहर	१	--	१	५	५	१२
९.	पोलीस आयुक्त,लोहमार्ग मुंबई	१	--	१	५	५	१२
१०.	पोलीस अधिक्षक,ठाणे ग्रामीण	--	१	--	३	३	७
११.	पोलीस अधिक्षक,रायगड	--	१	--	३	३	७
१२.	पोलीस अधिक्षक,रत्नागिरी	--	१	--	३	३	७
१३.	पोलीस अधिक्षक,सिंधुदुर्ग	--	१	--	३	३	७
१४.	पोलीस अधिक्षक,कोल्हापूर	--	१	--	३	३	७
१५.	पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामीण	--	१	--	३	३	७
१६.	पोलीस अधिक्षक,सातारा	--	१	--	३	३	७
१७.	पोलीस अधिक्षक,सांगली	--	१	--	३	३	७
१८.	पोलीस अधिक्षक,सोलापूर ग्रामीण	--	१	--	३	३	७
१९.	पोलीस अधिक्षक,नाशिक ग्रामीण	--	१	--	३	३	७
२०.	पोलीस अधिक्षक,धुळे	--	१	--	३	३	७
२१.	पोलीस अधिक्षक,जळगाव	--	१	--	३	३	७
२२.	पोलीस अधिक्षक,अहमदनगर	--	१	--	३	३	७
२३.	पोलीस अधिक्षक,नंदुरबार	--	१	--	३	३	७
२४.	पोलीस अधिक्षक,नागपूर ग्रामीण	--	१	--	३	३	७
२५.	पोलीस अधिक्षक,वर्धा	--	१	--	३	३	७
२६.	पोलीस अधिक्षक,भंडारा	--	१	--	३	३	७
२७.	पोलीस अधिक्षक,चंद्रपूर	--	१	--	३	३	७

२८.	पोलीस अधिक्षक, गडचिरोली	--	१	--	३	३	७
२९.	पोलीस अधिक्षक, गोंदिया	--	१	--	२	३	७
३०.	पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण	--	१	--	२	३	७
३१.	पोलीस अधिक्षक, यवतमाळ	--	१	--	२	२	७
३२.	पोलीस अधिक्षक, बुलढाणा	--	१	--	३	३	७
३३.	पोलीस अधिक्षक, अकोला	--	१	--	२	२	७
३४.	पोलीस अधिक्षक, वाशिम	--	१	--	२	३	७
३५.	पोलीस अधिक्षक, औरंगाबाद ग्रामीण	--	१	--	२	२	७
३६.	पोलीस अधिक्षक, जालना	--	१	--	३	३	७
३७.	पोलीस अधिक्षक, बीड	--	१	--	२	२	७
३८.	पोलीस अधिक्षक, उस्मानाबाद	--	१	--	३	३	७
३९.	पोलीस अधिक्षक, नांदेड	--	१	--	२	२	७
४०.	पोलीस अधिक्षक, लातूर	--	१	--	३	३	७
४१.	पोलीस अधिक्षक, परभणी	--	१	--	३	३	७
४२.	पोलीस अधिक्षक, हिंगोली	--	१	--	३	३	७
४३.	पोलीस अधिक्षक, लोहमार्ग पुणे	--	१	--	३	३	७
४४.	पोलीस अधिक्षक, लोहमार्ग नागपूर	--	१	--	३	३	७
४५.	पोलीस आयुक्त, मुंबई	१	-	१	५	५	१२
एकुण		१०	३५	१०	१५५	१५५	३६५

**(१९) मंत्रालयीन संवर्गातील - ८०० पदे**

पृष्ठ-1529(500-02-2006)-15

अ.क्र.	घटककार्यालय	पदांचा तपशिल					
		कार्यालयीन अधिक्षक	प्रमुख लिपीक	वरिष्ठ श्रेणी लिपीक	कनिष्ठ श्रेणी लिपीक	निम्नश्रेणी लघु लेखक	एकुण पदे
१	२	३	४	५	६	७	८
१	पोलीस महासंचालक, मुंबई	१३	३३	३०	४५	५	१२६
२	महासंचालक अँटी करप्शन ब्युरो, मुंबई	०	०	०	०	२	२
३	अपर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग	०	३	१	४	२	१०
४	आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई	१	०	०	९	०	१०
५	विशेष पोलीस महानिरीक्षक, नागरी हक्क संरक्षण, मुंबई	१	०	०	१	१	३
६	विशेष पोलीस महानिरीक्षक, न. वि. अ., नागपुर	१	३	४	२	१	११
७	विशेष पोलीस महानिरीक्षक, (प्रशिक्षण), मुंबई	०	१	२	२	०	५
८	विशेष पोलीस महानिरीक्षक रा. रा. पो. बल, मुंबई	०	२	०	१	१	४
९	पोलीस आयुक्त, ठाणे शहर	०	२	१५	२२	१	४०
१०	पोलीस आयुक्त, पुणे शहर	०	०	२	१	१	४
११	पोलीस आयुक्त, नागपूर शहर	०	२	१	०	१	४
१२	पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर	०	३	३	१५	१	२२
१३	पोलीस आयुक्त, नाशिक शहर	०	१	१	१	१	४
१४	पोलीस आयुक्त, सोलापूर शहर	०	१	१	०	१	३
१५	पोलीस आयुक्त, नवी मुंबई	०	०	२	५	१	८
१६	पोलीस आयुक्त, अमरावती शहर	०	०	१	२	१	४
१७	पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई	०	१	५	११	१	१८
१८	विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र	०	०	२	४	१	७
१९	पोलीस अधिक्षक, ठाणे ग्रामीण	१	५	१२	३०	२	५०
२०	पोलीस अधिक्षक, रायगड	०	१	३	५	०	९
२१	पोलीस अधिक्षक, रत्नागिरी	०	०	३	४	०	७
२२	पोलीस अधिक्षक, सिंधुदुर्ग	०	०	१	२	०	३
२३	विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र	०	०	२	४	१	७
२४	पोलीस अधिक्षक, कोल्हापूर	०	१	५	१०	०	१६
२५	पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण	०	१	२	४	०	७
२६	पोलीस अधिक्षक, सातारा	०	१	५	११	०	१७
२७	पोलीस अधिक्षक, सांगली	०	१	३	५	०	९

२८	पोलीस अधिक्षक, सोलापूर	०	०	१	१	०	२
२९	विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र	०	०	२	४	१	७
३०	पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामीण	०	१	२	४	०	७
३१	पोलीस अधिक्षक, धुळे	०	१	२	४	०	७
३२	पोलीस अधिक्षक, जळगाव	०	२	८	१९	०	२९
३३	पोलीस अधिक्षक, अहमदनगर	०	१	४	६	०	११
३४	पोलीस अधिक्षक, नंदुरबार	०	१	४	१०	०	१५
३५	विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र	०	०	२	४	१	७
३६	पोलीस अधिक्षक, नागपूर ग्रामीण	०	०	१	२	०	३
३७	पोलीस अधिक्षक, भंडारा	०	०	१	०	०	१
३८	पोलीस अधिक्षक, चंद्रपूर	०	०	१	०	०	१
३९	पोलीस अधिक्षक, गडचिरोली	०	२	८	११	०	२१
४०	पोलीस अधिक्षक, गोंदिया	०	१	८	१५	०	२४
४१	विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र	०	०	२	४	१	७
४२	पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण	०	१	४	८	०	१३
४३	पोलीस अधिक्षक, यवतमाळ	०	०	३	६	०	९
४४	पोलीस अधिक्षक, बुलढाणा	०	०	५	८	०	१३
४५	पोलीस अधिक्षक, अकोला	०	१	७	३३	०	२१
४६	पोलीस अधिक्षक, वाशिम	०	१	४	७	०	१२
४७	विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र	०	०	२	९	१	७
४८	पोलीस अधिक्षक, औरंगाबाद ग्रामीण	०	१	२	६	०	१०
४९	पोलीस अधिक्षक, जालना	०	१	२	४	०	७
५०	पोलीस अधिक्षक, बीड	०	०	१	३	०	२
५१	पोलीस अधिक्षक, उस्मानाबाद	०	१	२	५	०	९
५२	विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र	०	०	२	४	१	७
५३	पोलीस अधिक्षक, नांदेड	०	१	८	१२	०	२१
५४	पोलीस अधिक्षक, लातूर	०	१	२	४	०	७
५५	पोलीस अधिक्षक, परभणी	०	०	२	४	०	६
५६	पोलीस अधिक्षक, हिंगोली	०	१	०	०	०	१
५७	पोलीस अधिक्षक, लोहमार्ग नागपूर	०	१	१	१	०	२
५८	संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक	०	१	१	२	१	४
५९	प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण शाळा, मरोळ	१	१	३	३	१	९
६०	प्राचार्य पोलीस प्रशिक्षण शाळा खंडाळा	१	१	३	५	१	११

६१	प्राचार्य पोलीस प्रशिक्षण शाळा जालना	१	१	३	५	०	१०
६२	प्राचार्य पोलीस प्रशिक्षण शाळा अकोला	०	१	३	५	०	९
६३	प्राचार्य पोलीस प्रशिक्षण शाळा नागपूर	१	३	३	६	०	१३
६४	प्राचार्य पोलीस प्रशिक्षण शाळा नानवीज	०	२	३	६	१	१२
६५	प्राचार्य पोलीस प्रशिक्षण शाळनाशिक DTS	०	०	२	२	२	६
६६	प्राचार्य पोलीस प्रशिक्षण शाळा सोलापूर	१	१	३	१	०	६
६७	पोलीस उपमहानिरीक्षक मोटार परिवहन विभाग, पुणे	१	०	१	२	०	४
६८	पोलीस उपअधीक्षक विशेष सुरक्षा विभाग, दादर मुंबई	१	०	२	१	०	४
६९	समादेशक रासपोबल गट क्र १ पुणे	१	०	०	०	०	१
७०	समादेशक रासपोबल गट क्र २ पुणे	१	०	०	०	०	१
७१	समादेशक रासपोबल गट क्र ३ जालना	१	०	०	०	०	१
७२	समादेशक रासपोबल गट क्र ४ नागपूर	१	०	०	०	०	१
७३	समादेशक रासपोबल गट क्र ५ दौंड	१	०	०	०	०	१
७४	समादेशक रासपोबल गट क्र ६ धुळे	१	०	०	०	०	१
७५	समादेशक रासपोबल गट क्र ७ दौंड	१	०	०	०	०	१
७६	समादेशक रासपोबल गट क्र ८ मुंबई	१	०	०	०	०	१
७७	समादेशक रासपोबल गट क्र ९ अमरावती	१	०	०	०	०	१
७८	समादेशक रासपोबल गट क्र १० सोलापूर	१	०	०	०	०	१
७९	समादेशक रासपोबल गट क्र नवी मुंबई	१	०	०	०	०	१
८०	समादेशक रासपोबल गट क्र १२ हिंगोली	१	०	०	०	०	१
८१	समादेशक रासपोबल गट क्र १३ नागपूर	१	०	०	०	०	१
	एकुण	३७	९१	२२८	४०९	३५	८००